

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/१४१/२०१९
 दिनांक : ०२/०३/२०१९

प्रति,

मा.....

सदस्य, महिला व बालकल्याण समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण
 समितीची पाक्षिक सभा दिनांक ०८/०३/२०१९ रोजी आयोजित
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची
 पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०८/०३/२०१९ रोजी दुपारी ०४.०० वा. महानगरपालिकेच्या
 प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत
 आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही
 विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. महिला व बालकल्याण समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १९

दिनांक : ०८/०३/२०१९

वेळ : दु. ०४.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०८/०३/२०१९ रोजी दुपारी ०४.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक २२/०२/२०१९ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १८) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) महिला बचतगटांसाठी मिशन स्वावलंबन हा उपक्रम प्रस्तावात नमूद प्रमाणे राबविणेकामी महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे या शासन अंगीकृत संस्थेची मनपा अधिनियमाचे प्रकरण ५(२) (२) नुसार थेट पध्दतीने २०१९-२० ते २०२१-२२ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करणे व या उपक्रमासाठी येणा-या र.रु.३,०३,४८,१५०/- (अक्षरी र.रु.तीन कोटी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास फक्त) चे खर्चास व सदरची रक्कम सदर संस्थेच्या मागणीनुसार टप्प्या - टप्प्या प्रमाणे अदा करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक ०८/०३/२०१९ च्या सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/१४१/२०१९

दिनांक : ०२/०३/२०१९ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.